

ACROW INDIA LIMITED www.acrowindia.com

CIN: L13100MH1960PLC011601

Date: 08th February, 2023

To, **BSE** Limited 1st Floor, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001. Scrip Code:523425

Sub.: Submission of Public Notice of (1/22-23) Extra Ordinary General Meeting.

Ref: Acrow India Limited

Scrip Code: 513149 Script Symbol: ACROW

Dear Sir,

With reference to the above subject we hereby inform that Public Notice providing details with respect to (1/22-23) Extra Ordinary General Meeting remote e-voting and book closure in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 has been published.

Registered Office Address:

Maharashtra, India.

Plot No. 2 & 3. Ravalgaon - 423108,

T: +91 2554 645913/645914/270379

Email: csacrowindialtd@gmail.com

Taluka Malegaon, District Nasik

F: +91 2554 270386/270379

A copy of Public notice has been enclosed.

Kindly take the above on record.

Thanking You.

For Acrow India Limited

Bharat Patil Company Secretary & Compliance Officer **Picici Bank** Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No–B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Jyostna Pankaj Neve & Pankaj Devidas Neve- LBPUN00003932021 & LBPUN00004123512	Flat No.506, 5th Floor, Wing- D, Building Known as "Shree Nidhi" Survey No.285/2, Porwal Road, Lohegaon, Pune- 411047/ February 03, 2023	October 11, 2022 Rs. 23,99,120.00/-	Pune
2.	Prashant Dattatry Bhor & Priyanka Balasaheb Auti- LBPUN00002842536, LBPUN00002844319 & LBPUN00005037827	Flat No.02, Building No.1, A Wing, 1st Floor, "Samrat Residency", Chadoli Taluka Khed Dist- Pune, Chakan 29/1 Pune- 410501./ February 03, 2023	September 26, 2022 Rs. 11,58,844.00/-	Pune
3.	Sachin Ghodse & Supriya Godse- LBPUN00002418857	Flat No.705, 7th Floor, Mantra Magic, Wing- A, Gat No.789 Mouje- Chimbali, Tal-I Khed, Maharashtra Alandi Devahi, 412105/ February 03, 2023	October 07, 2022 Rs. 14,24,529.00/-	Pune
4.	Sunita Balu Bhosale & Balasaheb Govind Bhosale- LBPUN00003055899	Flat No.806, C Wing, 8th Floor "Concord Amulyam" Bldg C1 Situated at Survey No.162, Behind Darbar Hotel, Dudulgaon Pune Moshi Alandi Road, Gat No.162 Maharashtra Alandi Devahi- 412105./ February 03, 2023	September 21, 2022 Rs. 19,18,376.66/-	Pune
5.	Sajjan Dadasaheb Deshmukh & Sangita Dadasaheb Deshmukh- LBPUN00005658969	Plot No.86, Firefly, Gat No.7, Village Shiraswadi, Gram Panchayat Road, Taluka Haveli, Dist. Pune, Maharashtra- 412207/ February 03, 2023	July 30, 2022 Rs. 30,88,905.00/-	Pune
6.	Rajendra Natha Rupanwar & Varsha Rajendra Rupanwar- LBNMU00003735015 & LBMUM00005378018	Flat No.103, 1st Flr, Building Named as "Dheera Darshan Residency" Sitatuated at Plot No.12, Sector 10E, Roadpali Kalamboli Nodenavi Mumbai Taluka Panvel District- Raigad Kalamboli- 410218./ February 04, 2023	September 08,2022 Rs. 35,03,372.03/-	Mumbai Navi Mumbai
7.		Flat No.303, 3rd Floor, Dreams Park- Flora (Type A-01), Sr No.87, Hissa No.2, Mamdapur, Taluka Karjat, Dist Raigad, Karjat- 410201/ February 04, 2023	September 16, 2022 Rs. 25,24,486.00/-	Mumbai
8.	& Subhash Chand Mewalal Bharti-LBPVL00005052298	Flat No.501, 5th Floor, Wing 2A, Belantara Phase Ii, Plot No.2, Village Karade Khurd, sr No.132/3/1, Rasayani, Taluka Panvel, District Raigad, Panvel- 410206/ February 04, 2023	September 16, 2022 Rs. 14,80,238.5/-	Panvel

provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: February 08, 2023

ASSET RECOVERY BRANCH



Place : Maharashtra

बेक ऑफ महाराष्ट्र Janmangal, 4th Floor, 45/47, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400023 Bank of Maharashtra

Zonal Office: Mumbai South Zonal Office, Janmangal, 45/47, Mumbai Samachar Marg Fort, Mumbai - 400023 Head Office: LOKMANGAL, 1501, SHIVAJINAGAR, PUNE - 411005

Authorized Office

ICICI Bank Limited

Sale Notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property/ies mortgaged/charged to the Bank of Maharashtra, the symbolic/physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Maharashtra, will be sold on "As is where is," "As is what is' and "Whatever there is" basis

Da	Date & Time of E-Auction:- 02/03/2023 from 01:00 pm to 05:00 pm with unlimited extension of 10 minutes each					
Da	te & Time for submission of request lett	er of participation/KYC Documents/Proof of EMD et	tc. upto 01/03/2023 before 3:00 p.m.			
Lot No.	Borrowers/Guarantors	Description of Property (Type of Possession)	Reserve Price / Earnest Money Deposit			
1	Borrower:- M/s. Laxmi Gas Service Partners & Guarantors:- Mr. Kalpak Nautmal Shah Mr. Shalin Kalpak Shah	Lot A:- Flat No. 705 & 706, Bldg. no. 95, B-Wing, Tarangan Co-op. Hsg. Soc., Shrusti Gardens, Tilak Nagar, Chembur, Mumbai – 400 089. Area Adm. 466 sq.ft. (built up) for Flat No. 705 and 1042 sq.ft. (built up) for Flat No. 706.*(Possession:-Symbolic)	RP-Rs. 2,31,64,200/- EMD-Rs. 23,16,420/- Bid Increment-Rs. 50,000/- Inspection on 22nd February, 2023 from 11.00 am to 3.00 pm. (On prior Appointment)			
		Lot B:- Gala No. A-8, Angolimala Co-op. Hsg. Society, Nehru Nagar, S.G.Barve Marg, Kurla (E.), Mumbai – 400 024. Area Adm. 1120.70 sq.ft. (carpet). *(Possession:-Symbolic)	RP-Rs. 2,56,78,500/- EMD- Rs. 25,67,850/- Bid Increment- Rs. 50,000/- Inspection on 23rd February, 2023 from 11.00 am to 3.00 pm. (On prior Appointment)			
		Lot C:- Gala No. 28, Ground Floor, Khetani Indl. Co-op. Society, Plot No. 106/7, Magan Nathuram Road, Kurla (West), Mumbai – 400 070. Area Adm. 573 sq. ft. (built up). *(Possession:-Symbolic)	RP- Rs. 56,01,075/- EMD-Rs. 5,60,108/- Bid Increment-Rs. 50,000/- Inspection on 24th February, 2023 from 11.00 am to 3.00 pm. (On prior Appointment)			

(For Physical Possession CMM Order & Writ is issued by court) Outstanding Amount:- Rs. 4,92,65,965/-under Cash Credit account plus further interest thereon w.e.f. 04/04/2018 plus all costs, charges and expenses or other incidental charges thereof.

/Ir. Vipul Vidur Bhatt Mr. Vasudev P. Raval Mr. Kashyap J. Pandya Mr. Sanjay Limbad Guarantors:-/Ir. Vipul Vidur Bhatt Mr. Vasudeo P Raval Mr. Kashyap J. Pandya

Mr. Saniav Limbad

Mr. Vidurkumar Mohanlal Bhatt

Sudhirkumar Mohanlal Bhat

389230. Area adm. 16195.50 sq.mtrs. **Outstanding Amount:-** Rs. 2,16,46,069.77 under Cash Credit facility plus unapplied interest w.e.f. 28/07/2016@ 13.70% p.a. with monthly rest plus all costs, charges and expenses or other incidental charges

Borrower:-M/s.P.SajiTextilesLtd.
Directors:Mr. Vipul Vidur Bhatt

N.A. Land situated at Survey No. 492 paiki
2, Post & Taluka Lunawada, Vaishya
Darwaja, Dist. Panchmahal, Gujarat Bid IncrementBid Increment-Bid Increment-Inspection on 20th February, 2023 rom 11.00 am to 3.00 pm. (On prior

(1) Auction sale/bidding would be only "Online Electronic Bidding" process. For detailed terms and conditions of the sale, E-Auction Tender Documents containing online e-auction bid form, declaration etc. please visit "https://bankofmaharashtra.in/ propsale_for_sale", "https://www.ibapi.in/" or "https://www.mstcecommerce.com." (2) This publication notice is also fifteen/thirty days' statutory notice under SARFAESI Act to the above mentioned account's borrowers/guarantors/mortgagors. (3) For additional information please contact Ms. Kanchanlata Pandey – 9766340338; Mr. Mayuresh H. Tulaskar – 9892888150 or Mr. Anas Ali – 8755618526. (4) This notice is also being published in vernacular language. The English version shall be final if any question of interpretation arises

Authorized Officer & Chief Manager, Bank of Maharashtra, ARB, Mumbai Date: 07/02/2023 Place: Mumbai



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

CIN: U67100TZ2014PTC020363

Corporate Office: C-515, Kanakia Zillion, Junction of L.B.S. Road and C.S.T. Road, B.K.C. Annexe, Kurla (West), Mumbai 400 070 Mob.: +91 7558392736

[Appendix - IV-A][See proviso to rule 8 (6)] PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 ("SARFAESIAct") read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property

nortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Private Limited as on 23.12.2022. Further, Omkara Assets Reconstruction Pvt Itd (OARPL) (acting in its capacity as Trustee of Omkara PS 10/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 24.09.2019 from L&T Finance Limited (Assignor) along with underlying security from assignor. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of OARPL hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESIAct; on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

Sr. No		Details of the Secured Asset	Owner of the property	Demand Notice Date & Amt.Demanded	Reserve Price	EMD	Date & Time of Inspection
1.	Shree Balaji Milk and Milk Products (Borrower) Pratibha Milk Products (Corporate Guarantor) Ashwini Satish Chavan (Guarantor) Hohodiram Bhimrao Chavan (Guarantor) Mahadev Bajirao Gandhale (Guarantor) S. Mahadev Bajirao Gandhale (Guarantor) Satish Dhondiram Chavan (Guarantor)	All that piece and parcel of the Office No. 713, on the 7th Floor, in "C" Wing, in the building "BSEL Tech Park" of the Society's Building known as "BSEL Tech Park Premises Co-operative Society Ltd" which is constructed on International Infotech Park on Plot No. 39/5 and 39/5A, in Sector 30A at Vashi, Navi Mumbai, Taluka & District Thane admeasuring Carpet Area: 397 Sq.fts Google Location:	Mr. Satish Dhondiram Chavan	Date: 18.12.2018 Amount: Rs. 5,42,98,870.75/- (Rupees Five Crores Forty-Two Lakhs Ninety-Eight Thousand Eight Hundred and Seventy Only) as on 17.12.2018	Rs. 1,10,00,000/-	, ,	Date: 17.02.2023 Time: 3:00 PM to 4:00 PM

Account No.: 50497586459, Name of the Beneficiary: Omkara PS10/2019-20 Trust, Bank Name: Indian Bank, Branch: BKC, Mumbai,

IFSC Code: IDIB000B845.	
Date of E- Auction	13.03.2023 (Monday) at 11:00 am to 12:00 pm (noon)
Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD:	10.03.2023 (Friday) up to 6:00 pm

TERMS & CONDITION OF THE AUCTION: For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in http://omkaraarc.com/auction.php.

The auction shall be conducted online through OARPL. The last date of submission of bid (online as well as in hard copy) along with EMD (DD/ Pay Order in original or remittance by way of NEFT/RTGS) is 10.03.2023 by 6:00 PM. The intended bidders who have deposited the EMD and require assis creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact e-Auction Service Provider "M/s, C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com ,Mr. Haresh Gowda, Mobile : 95945 97555 E mai hareesh.gowda@c1india.com. and for any property related query contact the Authorized Officer, Mr. Shubhodeep Banerjee, Mobile: +91 7558392736, Mail: s.banerjee@omkaraarc.com. Intending bidders shall comply and shall have to submit declaration under the Section 29A of Insolvency and Bankruptcy Code, 2016

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ,2002

This notice is also a mandatory Notice of not less than 30 (Thirty) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8 (6), of Security Interes (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing hem about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time with the advice to redeem the assets if so desired by them, b paying the outstanding dues as mentioned herein above together with further interest and all costs charges and expenses any time before the closure of the Sale. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Date: 08.02.2023 Place: Mumbai

Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 10/2019-20 Trust

(KVB) **Karur Vysya Bank**

Smart way to bank Asset Recovery Branch 276/286 Kilachand Mansion Kalbadevi Main Road Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002.

Phone No. 9999591823 Mail : kvbl2134@kvbmail.com

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforce

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 28.02.2023, for recovery of Rs 26,37,498.21 (Rupees Twenty Six Lakhs Thirty Seven Thousand Four Hundred Ninety Eight and Paise Twenty One only) as on 31.01.2023 with interest and expenses thereon from 01.02.2023 due to the Karur Vysya Bank Ltd. Secured Creditor from Borrower Mr. Santosh Sadashiy Rai, address at Flat No. B1, Ground Floor, B Wing, Shree Sadan CHS Ltd, Diwanman, Sai Nagar, Vasa West, Maharashtra 401202 and also address at 301 Building No. 3, Ram Rahin Park, Sai Nagar, Near ICICI Bank, Bassein Road, Vasai West, Maharashtra 401202.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that piece and parcel at Residential Flat No. 402, 4th Floor. Wing A of Ronal Residency at Survey No. 7, Hissa No. 2B, Village Mamdapur, Taluka Karjat, Dist Raigad, Maharashtra 410201, Area adm 665 sq. ftr Built up i.e 61.80 sq. mtrs.

Reserve Price	EMD (10 % of Reserve Price)	Bid Amount Incremental					
Rs. 21,00,000/-	Rs. 2,10,000/-	Rs. 50,000/-					
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in a Bank's/ Secured Creditor's website i.e www.kvb.co.in/Property Under Auctials at the web portal https://www.matexauctions.com of the service provider							

Prajot Kadam, Mobile no. -7305081261, Mail id: mumbaiproperties@matexnet.com

Statutory 15 days' Notice under Rule 9(1) of the SARFAESI Act, 2002 The borrower's and guarantor's are hereby notified to pay the dues as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance

ues, if any, will be recovered with interest and cost Date: 08.02.2023 Authorized Officer

The Karur Vysya Bank Ltd.

ACROW INDIA LIMITED

Regd. Office: Plot No 2 & 3, Ravalgaon – 423108, Taluka Malegaon, District – Nashik, Maharashtra Tel No: 02554-645913. Fax: 02554-270386. Website: www.acrowindia.com CIN: L13100MH1960PLC011601

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the (1/22-23) Extra Ordinary General Meeting (EGM) of ACROW INDIA LIMITED (& quot;the Company & quot;) is scheduled to be held on Thursday, 02nd March, 2023 at 03.00 P.M. through Video conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the EGM dated 30th January, 2023.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 25th February, 2023 to 02nd March, 2023 (both days inclusive) for the purpose of EGM. The business of EGM may be transacted by remote electronic voting in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. This is to further inform that Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) not CDSL for providing e-voting facility. The remote e-voting commences on 27th February, 2023 at 9.00 a.m. and ends on 01st March, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person whose name appears in the register of members/beneficial owners as on cut-off date i.e. 24th February, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining the User ID and Password is also provided in the Notice of the EGM which is available on the Company's website. If a member is already registered with NSDL for e-voting then he can use his existing User ID and password for casting his vote through remote e-voting.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast vote again. The facility for voting through e-voting shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the Meeting

Freedom Registry Limited at support@freedomregistry.co.in. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Anubhay Saxena) at evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors For Acrow India Limited

Place: Aurangabad Dated: 8th February 2023

Bharat Patil Company Secretary Adv. Jeetendra Mishr IN THE COURT OF SHRI. M.A.M.J. SHAIKH JT. CIVIL JUDGE JUNIOR DIVISION VASAI Public Paper Notice

Next Date: 15/02/202 State Bank of India

Mr. Shailesh Suresh Patharkar

Mr. Shailesh Suresh Patharkar Add: S/4, Kaveri Apartment, Ambac Road, Diwamman, Vasai West, Pin 401202.

Whereas, the plaintiff have instituted

SCS No. 09/2019 in the court of Jt. Civ Judge, Junior Division Vasai, Dist Palghar, State. Maharashtra. And whereas, it is declared that the Petitioner is publishing this public notice as the Defendant notice is not served or the Defendant. The defendant sha appear in person or through their counse in the said petition within 30 days from he publication of this notice to file the witten reply. The concern shall take note that if the said written reply is not filed within the time limit mentioned above ther in such circumstances the court shall lecide the petition after hearing th plaintiff. The next date of the hearing is scheduled on 15 February of 2023 a

court, this 24 day of January of 2023. By Orde Assistant superin

Civil Court J.D. Vasa

S.C.S.No. 09/201

वसई-विरार शहर महानगरपालिका वाहन विभाग, मुख्यालय, विरार पूर्व

जाहीर ई-निविदा सूचना

वसई-विरार शहरातील प्रमुख रस्ते मार्किंग करण्याकरीता १ नग ऑटोमॅटीक व १ नग सेमी ऑटोमेटीक थर्मोप्लास्टीक रोड मार्किंग मशिन खरेदी करणे.

वरील कामांचे निविदा फॉर्म <u>https://vvcmc.mahatenders.etenders.in</u> या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०८/०२/२०२३ पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष. वसई विरार शहर महानगरपालिका, विरार (मुख्यालय) येथे संपर्क

जा.क्र./वविशम/वाहन/५००/२०२३ दिनांक:- ०७/०२/२०२३

Please Visit our Official website https://mahatenders.gov.in

> सही/-उप. आयुक्त

वसई-विरार शहर महानगरपालिका

APPENDIX IV A

[See proviso to Rule 8(6)]

Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation ar Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Indiabulls Housing Finance Ltd. [CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the constructive possession of which has been taken by th Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as i what is" and "whatever there is" basis on 13.03.2023 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 12.29.31.032.30 (Rupees Twelve Crore Twenty Nine Lakh Thirty One Thousand Thirty Two and Paise Thirty) pending towards the Loan Account No. HHLVSH00293855 by way of outstanding principa arrears (including accrued late charges) and interest till 20.01.2023 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s w.e.f. 21.01.2023 along with legal expenses and other charges due to the Secure Creditor from Mr. Arjun Sumati Prasad Bafna alias Arjun Bafna and Suma

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 11, 25,00,000,00(Ruper Eleven Crore Twenty Five Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD" will be Rs.1,12,50,000.00 (Rupees One Crore Twelve Lakh Fifty Thousand only e, equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. B-2002 ADMEASURING 2691 SQUARE FEET ON 20TH LEVEL. WIN 'B' IN THE BUILDING KNOWN AS "INDIABULLS BLU" CONSTRUCTED UPON LAND BEARING SURVEY NO. 131, 132,1/132 SITUATED AT GANPATRAC KADAM MARG, LOWER PAREL, NEAR WORLI NAKA, MUMBAI MAHARASHTRA

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullshomeloans.com. For bidding, log on to www.auctionfocus.in.

Date Place

: 03.02.2023 Sd/ **Authorized Office**

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



Prasad M Bafna alias Sumati prasad Mishrilal Bafna.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Alpine Trading and Investment Co., a Partnership Firm registered under the provisions of the Indian Partnership Act, 1932, Constituted Attorney to M/s. Byramjee Jeejeebhoy Pvt. Ltd., a company registered under the Companies Act, 1956, the owner of the land bearing C.T.S. No. 63 of village Bandivali has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written, which is affected by existing road as per sanctioned Development Plan 2034 of 'K/West1 Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of Regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (TDR/WS/KW-0209)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C.T.S. No. 63 of village Bandivali in the Registration District and Sub-District of Mumbai City, admeasuring 1992.20 sq.mtrs. or thereabouts, affected by existing road in sanctioned Development Plan of 'K/West' Municipal Ward and bounded as follows:

On or towards the East by : C.T.S. Nos. 64 and 65 (ESA 4.2) of village

Bandivali On or towards the West by : C.T.S. Nos. 62, 61A and 31E/8 of village

Bandivali On or towards the South by: C.T.S. No. 68A/1 of

village Bandivali : C.T.S. Nos. 52B, 53, On or towards the North by 55, 56 and 31E/2 of village Bandivali

Dated this 07th day of February, 2023

Sd/-(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer

For Municipal Corporation PRO/2764/ADV/2022-23 of Greater Mumbai

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation

11.00 a.m iven under my hand and the seal of th

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client is ntending to purchase Unit No. 1102 on 11th loor, Ruby Crescent Premises Co-operative Society Lt., admeasuring 801 sq. ft. carpe area at CTS No. 62, Ashok Nagar, Kandival ast, Mumbai 400 101 situated at Land CT No. 62 of Village Wadhwan Taluka Borivali i Mumbai Suburban District (herein afte referred to as the 'said Unit') from the preser

wner Mr. Kartik V. Thakkar & Mr. Kuverji \

Originally Mr. Vasanji Velji Thakkar & M Kuverji Velji Thakkar (name as per agreement pintly had purchased the said Unit and Mi Vasant Velji Thakkar expired on 22/07/2016 and his wife Mrs. Sushila Vasant Thakka expired on 16/03/2021. Late Mr. Vasant Velj hakkar had left behind him four legal heir amely his two Sons Mr. Deepak V. Thakkar Vr. Kartik V. Thakkar and two daughters Mrs Usha K. Thakkar & Mrs. Sangeeta J. Thakka and his son Mr. Deepak V. Thakkar and two laughters have executed a Deed of Releas lated 25/07/2022 duly registered with Sub egistrar of Borivali vide Sr. No. BRI-4-1750-2022 dated 25/07/2022 in favour of Mr. Kartik V. Thakkar for 50% share of Late Mr asant Velji Thakkar making him 50% shar wner of the said Unit.

any person/s having any claim or any intere gainst into or upon the said Unit by way o ale, Agreement, Contract, Exchange, MOU gift, lien, mortgage, loan, charge, lease enancy, occupation, possession, Easement nheritance, trust, litigation, right of residence maintenance and lis- pendence are hereby equired to notify the same in writing with supporting documentary evidence to the ndersigned within 15 days from the dat no claim is received or made as require

ereinabove, it shall be presumed that any such claim in or on the said Unit shall be onsidered as waived and / or abandoned fo all intents and purposes and the same shall not e binding on my client and my client shall complete the purchase transaction with the resent owner and the said transaction will be ompleted without having any reference t uch claim if any and same shall be

Advocate Mahavir K Rambhia Woodland Crest, First Floor, Opp. Viia Nagar, Near Palloti Chur Marol Maroshi Road, Marol Andheri (E), Mumbai 400 059 Place: Mumbai,

Date: 08/02/2023

Branch Office: Admas Plaza, 4th Flr., 166/16, CST Road, Kolivery Vill., Kunchi Kurve Nagar, Nr. Hotel Hare Krishna Santacurz (E), Mumbai-400 098, MH DEMAND NOTICE

he Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd. (KMBL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective emand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to KMBL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to KMBL by the said Borrower(s) respectively

•		22 y and data beneficial (c) respectively.		
	Sr. Vo.	Loan Account No. / Name of the Borrower(s) / Co-borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date & Amount & NPA Date	Description of Secured Asset (Immovable Property)
		Loan Account No. 1911384159 & LAPI7680811 1. M/s. Omkar Labels Through its Prop. Mrs. Jayashree Satish Pawar (Borrower / Mortgagor) 2. Mr. Prashant Satish Pawar (Co-Borrower) 3. Mrs. Jayashree Satish Pawar (Co-Borrower) • Having Address at (Comman Address for Sr. No. 1 to 3): Gala No. 12, Kalptaru Society, Keni Nagar, Near Agriculture Office, Wagle Industrial Estate, Thane-400 604, MH. • Also at: Flat No. C-1606, C wing, building known as Royal Society known as Neelkanth Palms Co-operative Housing Society Ltd., at Majewadi,	30.01.2023 & ₹ 32,84,937.14 (Rs. Thirty Two Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred and Thirty Seven and Paise Fourteen Only) as on Date 25.01.203 &	Flat No. C-1606, Admeasuring about 81.63 sq. Mtrs. built up area, on the 16 th floor, Wing C, building known as Royal, Society known as Neelkanth Palms Co-operative Housing Society Ltd., at Majewadi, Thane (W)-362 011, Mabarashtrs

If the said Borrowers, Guarantors, Mortgagors and Co-Borrowers shall fail to make payment to KMBL as aforesaid, KMBL shall proceed against th bove secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers, Guarantors, Mortgagors an Co-Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers, Guarantors, Mortgagors and Co-Borrowers are prohibited under the Act froi ransferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of KMBL Any person who contravenes abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act Place: Andheri (West), Mumbai

RBL BANK LTD.

Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001.

We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in column no.2 below inform you all that your account has been classified as Non-performing Account in our accounts on 09/01/2023 pursuant to your defaults in making payment/repayment of principal and interest. An amount Rs. 3,82,58,628.36/-[Rupees Three Crore Eighty Two Lakhs Fifty Eight Thousand Six Hundred Twenty Eight and Thirty Six Paisa

In spite of our repeated demands you have not paid the amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities. We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 30/01/2023 demanding payment of the above mentioned amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, other moneys to discharge your liabilities in full within 60 days from the

aa	ate of the notice.		
1	2	3	4
Sr. No.	1 1 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	Description of the property mortgaged	NPA Date & Amount O/s
1 2 3 4 5	Krishna Trading Company (Applicant) 37, Ground Floor, Plot No. 41/43, Kalbhairav Premises, Mumbadevi Road, Tambakata Pydhonie, Mumbai 400003 Manoj Biharilal Shah (Co-Applicant) Harshada Biharilal Shah (Co-Applicant) Krishna Trading Company (Applicant) Roopa Biharilal Shah (Co-Applicant) Sr.No. 2,3,4&5 Add.: Flat No. 37, 4th Floor, Prem Milan C.H.S.L., Plot No. 87/B, Malbar Hill, Nepean Sea Road, Near SBI, Mumbai 400006 Loan No: 809001513966, 809002629284, 809002983843 & 809003010814 Loan Amount: Rs. 2,89,45,000/-, Rs. 35,00,000/-, Rs. 40,00,000/- & Rs. 11,50,000/-	Property Owned By: Harshada Biharilal Shah Residential Property Bearing Flat No. 37 on 4th Floor, Admeasuring 605 Sq.Fts. in the Building Known as "Prem Milan Co-Operative Housing Society Limited" Constructed on Plot No. 87/B, Situated At C.T.S. No. 235, Malbar Hill, Nepean Sea Road, Near SBI, Mumbai 400006 Towards East: Other Building, Towards South: Samrat Ashok C.H.S.L., Towards West: Road, Towards North: Raj Mahal C.H.S.L.	NPA Date: 09/01/2023 Total amount of Rs. 3,82,58,628.36/- standing due as on 30.01.2023

provided under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the following security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act.

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Bank against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as per section 13(13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior written consent.

Place: Mumbai Date: 30/01/2023

Sd/- Authorised Officer Pankai Bhagat - RBL Bank Ltd.

voting at the meeting. Any person who has become the member of the Company after dispatch of the notice of EGM and holding shares as on cut-off date i.e. 24th February, 2023 may obtain the User

In case of queries/grievances connected with remote e-voting, the members may write to

KOTAK MAHINDRA BANK LIMITED • Regd. office : 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH.

nder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1)

	* * * * * * * * * * * * * * * * * * * *		
Si No	II can Account No. / Name of the Rossower(e) / Cohossower(e) / Guarantos(e)	Demand Notice Date & Amount & NPA Date	Description of Secured Asset (Immovable Property)
1	Loan Account No. 1911384159 & LAP17680811 1. M/s. Omkar Labels Through its Prop. Mrs. Jayashree Satish Pawar (Borrower / Mortgagor) 2. Mr. Prashant Satish Pawar (Co-Borrower) 3. Mrs. Jayashree Satish Pawar (Co-Borrower) 4. Having Address at (Comman Address for Sr. No. 1 to 3): Gala No. 12, Kalptaru Society, Keni Nagar, Near Agriculture Office, Wagle Industrial Estate, Thane-400 604, MH. • Also at: Flat No. C-1606, C wing, building known as Royal Society known as Neelkanth Palms Co-operative Housing Society Ltd., at Majewadi,	Hundred and Thirty Seven and Paise Fourteen Only)	Flat No. C-1606, Admeasuring about 81.63 sq. Mtrs. built up area, on the 16th floor, Wing C, building known as Royal, Society known as Neelkanth Palms Co-operative Housing Society Ltd., at Majewadi, Thane (W)-362 011,
	and the state of t	NDS Date - OF 07 2021	Maharaahtra

Thane (West)-362 011, MH. For Kotak Mahindra Bank Limited Date: 07.02.2023

Branch Office at: RBL Bank Ltd. 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai-400062

Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002. Only] is now due and payable by you as on 30.01.2023 together with further interest thereon to RBL Bank Ltd.

S		Description of the property mortgaged	NPA Date & Amount O/s
	Harshada Biharilal Shah (Co-Applicant) Krishna Trading Company (Applicant)	Property Owned By: Harshada Biharilal Shah Residential Property Bearing Flat No. 37 on 4th Floor, Admeasuring 605 Sq.Fts. in the Building Known as "Prem Milan Co-Operative Housing Society Limited" Constructed on Plot No. 87/B, Situated At C.T.S. No. 235, Malbar Hill, Nepean Sea Road, Near SBI, Mumbai 400006 Towards East: Other Building, Towards South: Samrat Ashok C.H.S.L., Towards West: Road, Towards North: Raj Mahal C.H.S.L.	NPA Date: 09/01/2023 Total amount of Rs. 3,82,58,628.36/- standing due as on 30.01.2023
Г	low the authorized officer of RBI Bank Ltd. do hereby r	oublish the contents of the above o	lemand notice as

NIKHIL ADHESIVES LIMITED

(CIN L51900MH1986PLC041062)

Regd.Office: A-902, 9th Floor, Kaledonia HDIL Building, Sahar Road, Opposite D-Mart, Andheri (East), Mumbai - 400 069.

Tel No: 26835864 / 26836558, Email ID: ho@nikhiladhesives.com, Website: www.nikhiladhesives.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

Particulars	Quarte	r Ended	Nine Mon	th Ended	Year Ended
	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	16181.42	22120.61	58278.35	59576.84	81374.43
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional items	399.76	776.40	1802.79	2553.10	3399.28
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	289.83	581.61	1341.03	1913.55	2526.41
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the	289.58	580.04	1340.41	1912.31	2525.78
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]					
Equity Share Capital	459.43	459.43	459.43	459.43	459.43
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)	-	-	-	-	8,084.75
Earnings Per Share (before extraordinary items) (of ` 1/- each) Basic & Diluted	0.63	1.27	2.92	4.17	5.50
Earnings Per Share (after extraordinary items) (of `1/- each) Basic & Diluted	0.63	1.27	2.92	4.17	5.50

Note: (1) The above Unaudited Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 7th February, 2023.(2) The above is an extract of the detailed format of Quarter & Nine months Unaudited Financial Results, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligationa and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and Nine months ended 31st December, 2022 are available on BSE Limited's Website www.bseindia.com & also on the Company's website www.nikhiladhesives.com. (3) Figures of the previous periods have been regrouped/ reclassified wherever considered necessary For Nikhil Adhesives Limited (Umesh Sanghavi) Place: Mumbai **Executive Chairman**

न्यायनिर्णीत

ऋणकोचे नाव

मे. नरेडा

इस्पातप्रा. लि

आर. सी

४४३४ सन

२००२

४४३५

सन २००३

४४३६

सन २००३

बोलीदारांना त्यांच्या बोली सुधारण्याची संधी दिली जाईल

ात कसूर केल्यास तोपर्यंत भरलेली रक्कम जप्त होईल.

. राखीव किंमतीखालील प्रस्ताव/बोली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.

११. कोणताही तंटा असल्यास, तो केवळ मुंबई न्यायालयाच्या अखत्यारित असेल. माझ्या हस्ते आणि ह्या कार्यालयाच्या शिक्क्याने बुधवार, **१ फेब्रुवारी, २०२३** रोजी दिले.

यशस्वी बोलीदारांनी लिल

बोलीदारांनी भरावयाची आहेत.

दिनांक : १ फेब्रुवारी, २०२३

गरणा करणे आवश्यक आहे.

वसुली अधिकाऱ्यांचे कार्यालय, को- ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई

दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या आवारात जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर,

मुंबई-४०० ००२. दूरध्वनी - ६१२८ ५७१५-२०, फॅक्स : ६१२८ ५७१३

जाहीर लिलाव सूचना

विशेष वसली अधिकारी. 'जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे आणि विना तकार तत्त्वाने' लिलाव विक्रीसाठी

. लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा अन्य कोणतीही माहिती असलेली बोली प्रपन्ने विशेष वसली अधिकारी यांच्य र्यालयातून कोणत्याही कामाच्या दिवशी तसेच निरीक्षणाच्या तारखेस व वेळी रु. १००/- भरून मिळतील. निरीक्षणार्च

तारीख आणि वेळ रकाना क्र. ६ मध्ये नमूद करण्यात आली आहे. २. इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली मोहोरबंद लिफाफ्यावर मिळकतीचे वर्णन लिहून ''मुंबई येथील दि प्रेटर बॉम्बे को-

ऑपरेटिव्ह बँक लि.'' च्या नावातील पी.ओ./डीडी स्वरुपातील मिळकतीच्या बोली रकमेच्या १५% इतक्या व्याजमुक्त इसारा अनामत रकमेसह पाठवाव्यात. वसुली अधिकारी यांजकडून बोलींना वरील पत्यावरील भुलेश्वर कार्यालयात

<mark>कुठवार, २ मार्च, २०२३ रोजी स. ११.०० वा. पर्यंत किंवा तत्पुर्वी मिळकतीकरिता</mark> स्वीकारल्या जातील. निविदांना

ु गुरुवार, २ मार्च, २०२३ रोजी स. ११.१५ वा. वसुली प्रमाणपत्र धारक बँक म्हणजेच दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक

ले. च्या कार्यालयात म्हणजेच जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई-४०० ००२ येथे उघडण्यात येईल. पात्रताधारक

जर यशस्वी बोलीदारांनी वरील खंड ३ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे बोली रकमेची उर्वरित ८५% रक्कम प्रदान करण्यास कसूर् केली तर इसारा अनामत रक्कम जप्त होईल. तसेच जर यशस्वी बोलीदारांनी लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत पूर्ण रक्का

्रिया अपूर्व कोणतीही दायित्वे /देणी यशस्व

. विशेष वसुली अधिकारी कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे व

लाव पुढे ढकलणे/रद्द करणे तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती सुधारण्याचे देखील

मे. नरेडा इस्पात प्रा लि त्याचे संचालक आणि हमीदार यांच्या सर्व संबंधित पक्षकारांना याद्वारे कळविण्यात येते की,

लावाच्या तारखेस म्हणजेच **गुरुवार, २ मार्च, २०२३ रोजी स. ११.१**५ वा. भुलेश्वर कार्यालवात हजर राहावे. लिलावाच्या तारखेपूर्वी संपूर्ण हुकूमाचा दावा भरणा केल्यास लिलाव रद होईल किंवा लिलावाच्या तारखेपासून ३.

दवसात लिलाव रक्कम आणि वरील ५% च्या प्रदानासह संपूर्ण हुकूमाचा दावा भरणा केल्यास रह देखील करण्यात येईल. ०. बोलीदारांनी लिलावात सहभागापूर्वी मिळकतीची यथायोग्य तत्परता करावी आणि त्यानंतर वसुली अधिकारी किंवा . आर. सी. धारक बँकेच्या कोणत्याही तक्रार किंवा सदर मिळकतीसंदर्भातील वाद गृहित धरला जाणार नाही. बोलीदारांनी त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या जोखीम आणि जबाबदारीवर व्यवहार करावा.

The spirit of Mumbai

is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

ीदारांनी भरावयाची आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहीत नाहीत आणि काही असल्यास ती यशस्वी

वाच्या तारखेपासून ३० दिवसांत इसारा रक्कम वगळून अंतिम बोली रकमेच्या उर्वरित रकमे

ठेवलेल्या उपरोक्त स्थावर मिळकतींच्या संबंधात इच्छुक पक्षकारांकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागवित आहेत.

१,२०,००,०००/

मिळकतीचे वर्णन

दुकान क्र. ७, जान्हवी सीएचएस लि सीटीएस क्र/

२२५० व २२५१ए, सर्वे क्र.३१, प्लॉट क्र.२ व ३,

संघवी इस्टेट, श्रेयस टॉकिज,

घाटकोपर (प), मुंबई ४०

क्षेत्र : ३०० चौ. फू. बिल्ट अप

नेरीक्षणाची तारीख

आणि वेळ

बधवार, २२

फेब्रुवारी, २०२३

स. ११.०० ते

दु. १.०० दरम्यान

Date: 7th February, 2023

KVB) Karur Vysya Bank

ऑसेट रिकव्हरी ब्रांचः २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४०० ००२

फोन क्र.: ९९९५९१८२३, ईमेल: kvbl2134@kvbmail.com स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या

नियम ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता निविदा नि लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, दी करून वैश्य बँक लि. कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वियक कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती श्री. प्रभाकर जेना, पत्ता येथे फ्लंट क्र. ५०२, कृष्णा नगर, प्लॉट क्र. १३, सेक्टर २६, तळोजा फेज २, पनवेल, महाराष्ट्र ४०१२०२ यांचेकडून करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना थकीत ३१.०१.२०२३ रोजीस रु. २७,७९,५६५.७० (रुपये सत्तावीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे पासष्ट आणि पैसे सत्तर मात्र) सह ०१.०२.२०२३ पासून त्यावरील व्याज आणि खर्चच्या वसुलीसाठी २८.०२.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

नवीन सर्व्हे क्र. ११७/१बी, जूना सर्व्हे क्र. ११७/१, प्लॉट क्र. ५९, गाव दहिवली तर्फे नीड, कर्जत प. तालुका कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र ४१०२०१ येथील माग्ना आयकॉन म्हणून ज्ञात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ब्लॉक क्र. २०२ येथील सर्व ते भाग आणि विभाग, क्षेत्र मोज. ६६३ चौ. फू. बिल्ट अप. राखीव किंमत इअर: (राखीव किंमतीचे १०%) बोली वाढविण्याचे मुल्य

रु. ५०,०००/-रु. २,२१,०००/-विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजेच तसेच आमच्या सेवा पुरविठादाराचे वेब पोर्टल https://www.matexauctions.com, श्री. प्रजोत कदम, मोबाईल क्र. ७३०५०८१२६१, ईमेल

आयडी: mumbaiproperties@matexnet.com चा संदर्भ घ्यावा. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील

नमूद थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल

दिनांकः ०८.०२.२०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई दी करूर वैश्य बँक लि.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड सीआयएनः एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२

नोंदणीकृत कार्यालयः दुकान क्र. ५०८, स्वामी समर्थ प्लाझा गणत्रा हॉस्पिटल, आरआरटी रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई शहर-४०००८० सर्व्हें २६/२, पुजा फार्म सयाजीपुरा समोर, अजना रोड, वडोदरा-३९००१९, भारत ईमेल आयडी: compliance@wardwizard.in, वेबसाईट: www.wardwizard.in दूर. क्र.: +९१ ९७२७७५५०८३/६३५८९९९१२७ सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली जावयाची विशेष सर्वसाधारण सभा (''ईओजीएम'')

. कंपनीच्या भागधारकांनी नोंद घ्यावी की, निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेल्या ८ एप्रिल २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० सहवाचता १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० सहवाचता ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ३९/२०२०, २३ जून, २०२१ दिनांकित १०/२०२१ व ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित २०/२०२१ आणि ५ मे, २०२२ दिनांकित ३/२०२२ २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित क्र. ११/२०२२ (एकत्रित उक्लेख 'एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सहवाचता १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे, २०२२ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआआर/पी/२०२२/६२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ (एकत्रित उल्लेख ''सेबी सर्व्युलर्स'') च्या अनुपालनात/आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी व सेबी (लिस्टींग ऑब्ल्तिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनात कंपनीची आगामी ईजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अंदर ऑडिओ व्हिरुचुअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली जाईल. म्हणून, ०६ फेब्रुवारी, २०२३ रोजी संचालक मंडळाने मंजुर केलेल्या सभेच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी शुक्रवार, ०३ मार्च, २०२३ रोजी द. १.०० वा. (भा.प्र.वे.). सभासद आगामी ईजीएममध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत हजर राहून सहभागी होऊ शकतात.

वरील सर्क्युलर्स च्या अनुपालनांत ईजीएमची सूचनाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सर्व भागधारकांना पाठवल्या जातील. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत या आणि ज्यांने रीवेल आयरीज वोंटवले वारीव त्या भाग ॲड्रेसेस आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे

ईजीएमची सचना कंपनीची वेबसाईट www.wardwizard.in वर स्टॉक एक्स्चेंजेस ची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सदा उपलब्ध करून

भागधारकांना इलेक्टॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत ईजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज दरस्थपणे किंवा ईजीएम मध्ये त्यांचे मत देण्याची संधी मिळेल. डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲडेसेस नोंदवले नाहीत अशा भागधारकांसाठी दरस्थपणे किंवा ईजीएम मध्ये मतदानाची पद्धत भागधारकांना सूचना मध्ये दिलेली आहे. तपशील कंपनीच्या वेबेसाईटवर सुद्धा उपलब्ध करून दिले जातील. असे तपशील प्राप्त करण्याकरिता भागधारकांनी कृपया www.wardwizard.in

भागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, उपरोह्लेखित सर्क्युलर्सच्या बाबतीत भागधारकांना ईजीएमची सूचनाच्या प्रत्यक्ष प्रती कंपनी पाठवणार नाही.

एँक्रो इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्रमांक २ आणि ३, रावळगाव - ४२३१०८, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक

महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: ०२५५४ - ६४५ ९१३, फॅक्स : ०२५५४-२७०३८६

संकेतस्थळ : www.acrowindia.com सीआयएन : एल१३१००एमएच१९६०पीएलसी०११६०१

सभासदांना सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की (१/२२-२३) ऍक्रो इंडिया लिमिटेड (''कंपनी'') यांची विशेष सर्वसाधारण

सभा गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी दपारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि अन्य

मान्यताप्राप्त दुक्श्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातुन विशेष सर्वसाधारण सभेची सुचना दिनांकीत ३०

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका २५ फेब्रुवारी २०२३ ते २ मार्च २०२३

(दोन्ही दिवस धरून) या कालावधीत विशेष सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद ठेवण्यात येतील. विशेष

. सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद केलेल्या विषयांवर कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ तसेच त्यासह वाचा

कंपनीज (मॅनेजमेंट अँडे ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१५ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारण

आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्सअँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार

दूरस्थ इ मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येईल. याद्वारे पुढे सूचित करण्यात येते की कंपनीने आपल्या

सभासदांना दरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. सीडीएसएल यांची नाही. दूरस्थ इ मतदान कालावधीला २७ फेब्रुवारी

. १०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया १ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी

५.०० वाजता संपुष्टात येईल. सदरील तारीख आणि वेळेनंतर दरस्थ इ मतदान करता येणार नाही. अशी व्यक्ती

जिचेनाव कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि लाभार्थी मालकोंची यादी यात कट ऑफ तारीख म्हणजेच २४

फेब्रुवारी २०२३ रोजी उपलब्ध असेल अशा व्यक्तीं दरस्थ इ मतदान पद्धतीने तसेच बैठकीच्या दरम्यान मतदान

अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण झाल्यानंत

कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२३

रोजी तिच्याकडे कंपाइचे समभाग असतील तर अशी व्यक्ती आपला युजर आयडी आणि पासवर्ड

evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवून प्राप्त करू शकते. युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त

करण्याच्या प्रक्रियेचातपशील विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे जी कंपनीच्या

संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर एखादी व्यक्ती दरस्थ इ मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे

नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपला सध्याचा युजर

ज्या सभासदांनी दरस्थ इ मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद विशेष

सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता

येणार नाही. विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देखील कंपनीच्य

सभासदांना उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत

आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही असे

दरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड

योंच्याशी support@freedomregistry.co.in येथे संपर्क साधू शकतात. जर कोणत्याही शंका किंवा प्रश्न

असतील तर अप www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाऊनलड विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्नेंटली आक्स्डक्नेश्चन्स किंवा इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोलफ्री

क्रमांक : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकता किंवा (अनुभव सक्सेना)

संचालक मंडळाच्या आदेशानसा

ऍक्रोइंडिया लिमिटेड यांच्या करिता

भारत पाटील

कंपनी सेक्रेटरी

सभासद सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतात.

यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून संपर्क साधू शकता

जानेवारी २०२३ मध्ये नमुद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड साठी

ठिकाणः वडोदरा दिनांक : ०८.०२.२०२३

करण्यासाठी पात्र असतील

ठिकाण : औरंगाबाद

दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२३

आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करू शकते.

जया अशोक भारद्वाज कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

जाहिर नोटीस

ग जाहीर नोटीसीने सर्व लोकांना कळविणेत येते

pी गाव मोजे पारोळ, ता. वसई, जि. पालघर येथी[,]

हयाची नोंद घ्यावी.

जाहिर नोटीस प्तर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे

कोल्ही तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्व्हे

नं. १/१ क्षेत्र ३७४० चौ. मी. आकार रू. ३७४.००

हया पैकी २२७२ चौ. मी. जमीन मिळकत मे. रिया

प्रोपा. जयंतीलाल

इयांचे मालकी कब्जेवहीवाटीची व उपभोगा असन या मिळकतीमधील त्यांचा मालकी हक्क

निर्विवाद बोजाविरहित आहे किंवा नाही य

गरिक्षणाकरता सदर प्रकरण माझेकडे त्यांर्न

प्तोपविलेले आहे तरी सदर मिळकतीसंबधा

कोणाही कडे कणाही इसमाचा अथवा संस्थेच

गरसाहक्क. अधिकार. विक्री. हितसंबंध. दावा

ाहाण, दान, तारण, भाडेपटटा, इत्यादी असेल तर

त्यांनी सदर नोटीस प्रसिघ्द झाल्यानंतर १४

दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकांराच्या आदित्य होंडा

सर्विस सेंटरच्या समोर, गांव मौजे गोखिवरे, ता.

वसई जि. पालघर हया पत्यावर लेखी कळवां

अन्यथा कुणाचाही तसा हक्क हितसंबंध, नाही असे

प्तमजन सदर मिळकत अगदी निर्विवाद

बोजाविरहित आहे असा दाखला देण्यांत येईल

अंड. राकेश नाना भोईर

सर्वे नं. ५३/५ क्षेत्र ०,२५.०० है. आर चौ. मी खुराबा ०१ ०० है. आर. चौ. मी. आकार ० २० रु. पै. हा मिळकती पैकी जमीन मालक श्रीमती रजनी भाई पाटील रा. पारोळ, ता. वसई, जि. पालघर यांच्य हेश्याची ०.१९.३० हे. आर. चौ. मी. मिळक आमचे अशिल श्री. विरल रमेश शाह रा. भाईंद यांना कायम विकत देणेचे मान्य व कबल के आहे तरी सदर मिळकतीचे विक्री कार्म कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत, गहाण दान, दावा, वारसा, कुळारंग हक्क हितसंबंध असलेस ती त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १४ दिवसाचे आत खालील पत्यावर सर्व लेर्ख प्राव्यानिशी कळवावी अन्यथा तशी कोणाचीह

याची कृपया नोंद घ्यावी. श्री. डी. एन. पाटील

रंज ऑफीस, गोखिवरे,ता. वसई, जि. पालघर

ोणत्याही प्रकारची हरकत नव्हती व नाही

असलेस ती कायम प्रमाणे सोडून दिली आहे अरं

समजुन विक्रीचा पुढील व्यवहार पुर्ण केला जाईल

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे

नारींगी तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्व्हे नं. १८७/१२/८ क्षेत्र ६०७०.३० चौ. मी आकार रू. ४६१३.०० हया पैकी १३१८.५९ चौ नी. जमीन मिळकत घनश्याम अखिलेश्वर रॉय ऱ्यांचे मालकी कब्जेवहीवाटीची व उपभोगार्च ासन या मिळकतीमधील त्यांचा मालकी हक्व नेर्विवाद बोजाविरहित आहे किंवा नाही य ारिक्षणाकरता सदर प्रकरण माझेकडे त्यांन गोपविलेले आहे तरी सदर मिळकतीसंबधा nोणाही कडे कुणाही इसमाचा अथवा संस्थेच ारसाहक्क अधिकार विकी हितसंबंध दावा ाहाण, दान, तारण, भाडेपटटा, इत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिघ्द झाल्यानंतर १४ देवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकांराच्या आदित्य होंडा सर्विस सेंटरच्या समोर, गांव मौजे गोखिव ा. वसई जि. पालघर हया पत्यावर लेख ठळवावे अन्यथा कणाचाही तसा हक्क हितसंबंध गही असे समजन सदर मिळकत अगर्द नेर्विवाद बोजाविरहित आहे असा दाखल

ॲड. राकेश नाना भोईर

R. J. SHAH AND COMPANY LIMITED Registered Office: MAHUL ROAD, ANTOP HILL, MUMBAI 400037

Cin No. L45202MH1957PLC010986 Telephone No. 022-24148081 • Fax No. 022-24149242 Email ld: rjshah_191@hotmail.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

Particulars	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)
Total income from operations	56.65	148.44	38.60
Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/ or Extraordinary items)	15.41	30.98	2.81
Net Profit / (Loss) for the period before tax, after Exceptional and/or Extraordinary items)	15.41	30.98	2.81
Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary Items)	9.71	21.29	0.43
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income			
(after tax)	9.71	21.29	0.43
Equity Share Capital	28.01	28.01	28.01
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	0	0	0
Earning Per Share of Rs. 10/- each for continuing and discontinued operations			
Basic : (In Rs.) Diluted : (In Rs.)	3.47 3.47	7.60 7.60	0.15 0.15
MOTE:	0.47	7.00	0.13

NOTE:

: The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine months Financial Results filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/ yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

The above financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on

For R J SHAH AND COMPANY LIMITED Ms. Kalindi R. Shah MANAGING DIRECTOR Place: Mumbai Date: 7th February, 2023

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

दिवसांत करण्यास सांगितले होते.

दिनांकः ६ फेब्रुवारी, २०२३

कर्ज खाते क.: २५८४८६४०

ठिकाण: ठाणे

सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट,

चेन्नई-६०० ०३१. दूर.: +९१ ४४ ४५६४ ४००० फॅक्सः +९१ ४४ ४५६४ ४०२२. जोडपत्र- IV [नियम ८ (१)]

IDFC FIRST

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि** आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३.०२.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार, सह कर्जदार आणि हमीदार १. सुनिल परशुराम बामने २. रुपाली सुनिल बामने ३. रुपाली सुनिल बामने यांस सूचनेतील नमूद म्हणजेच दि. ०१.०२.२०२२ रोजीची रक्कम रु. २४,२५,७८७.१०/- (रुपये चोवीस

. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतला आहे

लाख पंचवीस हजार सातशे सत्त्याऐंशी आणि दहा पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६०

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट** बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस रक्कम रु. २४,२५,७८७.१०/- (रुपये चोवीस लाख पंचवीस हजार सातशे सत्त्याऐंशी आणि दहा पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग संलग्नीत उप प्रबंधक वसई-३ च्या अधिकार क्षेत्रातील, नालासोपार नगरपालिकेमधील नोंदणीकृत जिल्हा ठाणे, तालु वसई, जिल्हा ठाणे मधील गाव निलेमोरे, नालासोपारा (२) जिल्हा ठाणे येथील ४४८७ चौ मी पैकी मोजमापीत अंदाजे १३५१ चौ मी सर्वे क्र. १२२/१ व एस क्र.१२४ व प्लॉट क्र.७ ते १७ मधील श्री सरस्वती अपार्टमेंट अशा ज्ञात इमारतीच्या ४थ्या मजल्यावरील बी विंगमधील म्लॅट धारक क्र. ४०३ (मोजमापीत अंदाजे ४६८ चौ फु) चे ते सर्व भाग व विभाग आणि सीमाबद्ध: पूर्व: गार्डन, पश्चिम: गणेश अपार्टमेंट, उत्तर: मोक़ळा प्लॉट, दक्षिण: मोक़ळा प्लॉट

> प्राधिकृत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

⊙SB State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच, मुंबई (०५१६८): ६वा मजला, ''दि इंटरनॅशनल'', १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० दूर. क्र.: ०२२–२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५, ईमेल–sbi.05168@sbi.co.in

स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा **प्रत्यक्ष कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, (तारण धनको) ला धकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी १०.०३.२०२३ रोजीस स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.

अ.	कर्जदार/	वसुलीसाठी	स्थावर मिळकतींचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत	मिळकतीच्या
क्र.	संचालक/	एकूण थकबाकी		(रु. त)	रक्कम (इएमडी)	निरिक्षणाची
	हमीदाराचे नाव				(रु. त)	तारिख आणि वेळ
१	विकास अग्रवाल	र्. १,९९,१३,४४९/ -	एसएसएन इंजिनियरींग कॉलेज, ओ.एम.आर. रोड, गाव कलावक्कम, थिरूपुरूर,	रु. १,३३,९०,०००	ह. १३,३९,०००/-	09.03.2023
	आणि ज्योती	२६.०४.२०२१ रोजीप्रमाणे	जि. कांचीपूरम, तामिळनाडु ६०३ ११० जवळील द गाव नावाच्या	(रुपये एक कोटी	(रुपये तेरा लाख	दु. १२.००
	अग्रवाल	सह आजपर्यंत त्यावरील	प्रकल्पामधील ब्लॉक क्र. २ मधील प्लॉट धारक क्र. २१, मोजमापित	तेहत्तीस लाख नव्वद	एकोणचाळीस हजार	दु. ०२.००
		पुढील व्याज, खर्च आणि	२२९०.८६ चौ.फूट वर वसलेल्या तळ अधिक त्यावरील उभे दोन वरील मजले	हजार मात्र)	मात्र)	
		परिव्यय	आणि सर्व इतर रचनेच्या समाविष्टीत सेमी स्वतंत्र तीन मजली ड्युप्लेक्स टाईप			
			रहिवासी जोडलेला विहला क्र. २१, मोज. २२९०.८६ चौ.फूट (बिल्टअप			
			क्षेत्र). मिळकत आयडी: एसबीआयएन२०००५९१५११८३			
2	विकास अग्रवाल	इ. २,०१,०९,१४२/ -	एसएसएन इंजिनियरींग कॉलेज, ओ.एम.आर. रोड, गाव कलावक्कम, थिरूपुरूर,	रु. १,३३,९०,०००	रु. १३,३९,०००/ -	08.03.2023
	आणि ज्योती	२६.०४.२०२१ रोजीप्रमाणे	जि. कांचीपूरम, तामिळनाडु ६०३ ११० जवळील द गाव नावाच्या	(रुपये एक कोटी	(रुपये तेरा लाख	द्. १२.००
	अग्रवाल	सह आजपर्यंत त्यावरील	प्रकल्पामधील ब्लॉक क्र. २ मधील प्लॉट धारक क्र. २२, मोजमापित	तेहत्तीस लाख नव्वद	एकोणचाळीस हजार	द्. ०२.००
		पुढील व्याज, खर्च आणि	२२९०.८६ चौ.फूट वर वसलेल्या तळ अधिक त्यावरील उभे दोन वरील मजले	हजार मात्र)	मात्र)	_
		परिव्यय	आणि सर्व इतर रचनेच्या समाविष्टीत सेमी स्वतंत्र तीन मजली ड्युप्लेक्स टाईप			
			रहिवासी जोडलेला व्हिला क्र. २२, मोज. २२९०.८६ चौ.फूट (बिल्टअप			
			क्षेत्र). मिळकत आयडी: एसबीआयएन२०००५९१५११८३			
3	विकास अग्रवाल	र. १,९९,१३,४४९/ -	एसएसएन इंजिनियरींग कॉलेज, ओ.एम.आर. रोड, गाव कलावक्कम, थिरूपुरूर,	रु. १,३३,९०,०००	रु. १३,३९,०००/ -	09.03.7073
	आणि ज्योती	२६.०४.२०२१ रोजीप्रमाणे	जि. कांचीपूरम, तामिळनाडु ६०३ ११० जवळील द गाव नावाच्या	(रुपये एक कोटी	(रुपये तेरा लाख	द्. १२.००
	अग्रवाल	सह आजपर्यंत त्यावरील	प्रकल्पामधील ब्लॉक क्र. २ मधील प्लॉट धारक क्र. २३, मोजमापित	तेहत्तीस लाख नव्वद	एकोणचाळीस हजार	दुं. ०२.००
		पुढील व्याज, खर्च आणि	२२९०.८६ चौ.फूट वर वसलेल्या तळ अधिक त्यावरील उभे दोन वरील मजले	हजार मात्र)	मात्र)	
		परिव्यय	आणि सर्व इतर रचनेच्या समाविष्टीत सेमी स्वतंत्र तीन मजली ड्युप्लेक्स टाईप		·	
			रहिवासी जोडलेला व्हिला क्र. २३, मोज. २२९०.८६ चौ.फूट (बिल्टअप			
			क्षेत्र). मिळकत आयडी: एसबीआयएन२०००५९१५११८३			

बोलीदारांना ऑनलाईन बोली मध्ये सहभागी होण्याकरीता आमच्या ई-लिलाव सेवा पुरविठादार एमएसटीसी लि.ची वेबसाईट https://www.mstcec

भेट देण्याचा सङ्घा देण्यात येतो. टेक्निकल असिस्टन्स करीता कृपया **एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३- २२९०१००४** आणि सेवा पुरवठादारांच्या हेल्प डेस्कमध्ये इतर हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क करावा. एमएसटीसी लि. सह रजिस्टेशन स्टेटस करीता कृपया ibapiop@mstcecommerce.com आणि ईअर स्टेटस करीता कृपया ibapifin@mstcecommerce.com यावर संपर्क साधावा मेळकतीचे तपशिल अणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीकरीता कृपया https://sbi.co.in, https://libapi.in यावर भेट द्या आणि सदर पोर्टल बद्धल स्पष्टीकरणाकरीता कृपया हेल्पलाईन

क्रमांक १८००१०२५०२६ <mark>आणि ०११-४११०६१३१</mark> शी संपर्क करावा. चौकशी: सह एसबीआय ऑफिशिअल्स श्री. संजय गव्हाले, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९८२०४९४४८३, श्री. मेल्विन डीकोस्टा, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र. ९६९९५९७४५५.

प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई म्टेट बँक ऑफ इंडिया



सुजय पी. सावंत (वसुली अधिकारी)

को – ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई दी ग्रेटर बॉम्बे को – ऑपरेटिव्ह बँक लि. शी निगडित

(एमसीएस ॲक्टच्या कलम १५६(१)आणि नियम १०७ अन्वये)

नोंदणीकत आणि कॉर्पोरेट कार्यालयः

येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055, भारत.

फोन: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 फॅक्स: +91 (22) 2619 2866

वेबसाइटः www.vesbank.in र्इमेलः shareholders@vesbank.in सीआयणनः 1.65190MH2003PI C143249

सदस्यांसाठी टपाली मतदान/ई-मतदानाची सूचना

कंपनी कायदा, 2013 ('कायदा') चे कलम 108 आणि कलम 110 हे कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) नियम, 2014 च्या नियम 22 आणि नियम 20 सोबत वाचले असता आणि एप्रिल 8, 2020 तारखेच्या सामान्य परिपत्रक क्रमांक 14/2020 आणि एप्रिल 13, 2020 तारखेच्या क्रमांक 17 / 2020 सोबत वाचले असता, विस्तारित फ्रेमवर्क ''कंपनी कायदा, 2013 अंतर्गत आणि कोविड-19 ने दिलेल्या आव्हानामुळे तयार केलेल्या नियमांअंतर्गत कंपनीचा सामान्य आणि खास ठराव मंजूर करण्याचं स्पष्टीकरण'' ह्या संबंधात आणि डिसेंबर 28, 2022 तारखेचं सामान्य परिपत्रक क्रमांक 11/2022, जे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेल्या सप्टेंबर 30, 2023 पर्यंत वर उल्लेख केलेल्या परिपत्रकाची ('**एमसीए परिपत्रके**') विस्तारित फ्रेमवर्क आणि सेबीचे (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स आणि डिस्कक्लोजर रिक्कायरमेंट्स)नियम, 2015 च्या नियम 44 आणि 47 नुसार फेब्रुवारी 03, 2023 च्या टपाली मतदान सूचनेमध्ये नेमून दिलेल्या आयटम्ससाठी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ('द्रस्थ ई-मतदान') सदस्यांना मतदान करण्याची संमती मागणारी टपाली मतदानाची सूचना सोमवार दिनांक फेब्रुवारी 06, 2023 रोजी ज्या सदस्यांनी बँक/आरटीए कडे किंवा डिपॉझिटरी सहभागींकडे (डीपी) ई-मेल नोंदवले असतील तर नोंदवलेल्या पत्त्यावर ई-मेलद्वारे पाठवली आहे (अभौतिक स्वरूपात धारण केलेल्या भागांसाठी) आणि समाप्ती तारीख म्हणजे जानेवारी 27, 2023 रोजी संबंधित डिपॉझिटरीजने बँकेला उपलब्ध केली आहे. टपाली मतदानाची सूचना आणि टपाली मतदानाचा फॉर्म वर उल्लेख केलेल्या एमसीए परिपत्रका अंतर्गत पाठवण्याची आवश्यकता नाही. सदस्यांचा असेंट किंवा डिसेंटचा संपर्क फक्त दूरस्थ ई-मतदानाद्वारे दिला जाईल.

सर्व सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('**एनएसडीएल**') मार्फत इलेकट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी बँकेला रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी **बुधवार, फेब्रुवारी 08, 2023 रोजी सकाळी 10:00 (आयएसटी) वाजता सुरू होईल आणि गुरुवार**, मार्च 09, 2023 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता संपेल (आयएसटी). त्यानंतर मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्युल खंडित केले जाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा का ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ज्या सदस्यांना पोस्टल बॅलट नोटीसचा ईमेल प्राप्त झाला नाही त्यांनी shareholders@yesbank.in वर पोस्टल बॅलट नोटीस या विषयासह ईमेल लिहू शकतात आणि मिळवही शकतात. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य. ज्यांचे ईमेल पत्ते बँकेकडे नोंदणीकत नाहीत. ते फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पढील आणि मागे). पॅन (स्वयं-प्रमाणित पॅन कार्डाची स्कॅन प्रत) प्रदान करून त्यांचा ईमेल पत्ता नोंदव शकतात. पॅन कार्डची प्रमाणित स्कॅन कॉपी). आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन प्रत) shareholders@yesbank.in वर ईमेलद्वारे पाठवावी. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते बँकेकडे किंवा त्यांच्या डीपीकडे नोंदणीकृत नाहीत, ते त्यांचे DPID-CLID (16 अंकी DPID + CLID किंवा 16-अंकी लाभार्थी ID), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते स्टेटमेंटची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) shareholders@yesbank. in वर ईमेलद्वारे पाठवू शकतात.

रिमोट ई-व्होटिंगच्या सूचनांसह पोस्टल बॅलेटची सूचना बॅकेच्या www.yesbank.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे; स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट - नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि BSE लिमिटेड www.bseindia.com वर आणि NSDL च्या https://evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. काही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्यूअल पहा https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. 022 - 4886 7000 किंवा 022 - 2499 7000 किंवा श्री. अनुभव सक्सेना (सहाय्यक व्यवस्थापक)/पल्लवी म्हात्रे (व्यवस्थापक) evoting@nsdl.co.in वर किंवा श्री. अमित विशाल (सहाय्यक उपाध्यक्ष) यांना amitv@nsdl.co.in वर संपर्क साधा किंवा (022) 2499 4360 वर कॉल करा जे ई-मतदानच्या संबंधित तक्रारींचे निराकरण करतील. सदस्य कंपनी सचिवांना shareholders@yesbank.in या ईमेल आयडीवर पोस्टल बॅलट नोटीस या विषयासह लिहू शकतात.

बँकेच्या संचालक मंडळाने **श्रीमती अश्विनी इनामदार, मेसर्स मेहता आणि मेहता** यांच्या भागीदार, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे आणि ते उपलब्ध नसतील तर, श्री अतुल मेहता, भागीदार, मेसर्स मेहता आणि मेहता, कंपनी सेक्रेटरी यांची खात्री करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. टपाल मतपत्रिकेची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते.

पोस्टल मतपत्रिकेचा निकाल सोमवार, मार्च 13, 2023 रोजी सायंकाळी 5:00 वा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. वर नमूद केल्याप्रमाणे बँक (www.yesbank.in) आणि एनएसडीएल (https://evoting.nsdl.com) च्या वेबसाइटवर छाननीकर्त्यांच्या अहवालासह प्रदर्शित केला जाईल. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड, त्यांच्या वेबसाइटवर ठेवण्यासाठी जसे की बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (nseindia.com)

> संचालक मंडळाच्या आदेशाने येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-शिवानंद आर. शेट्टीगर कंपनी सचिव

ण्यांत येईल हयाची नांदे घ्यावी.

स्थळ: मुंबई दिनांकः फेब्रुवारी 08, 2023